

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
गुरुवार, दिनांक २१ जुलै, २०१६
(सकाळी १०.०० ते ११.३० वाजेपर्यंत)

(बुधवार, दिनांक २० जुलै २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) — (चर्चा पुढे सुरू व मंत्र्यांचे उत्तर) -

श्री. रामनाथ मोते, डॉ.नीलम गोन्हे, प्रा.अनिल सोले, अॅड.अनिल परब, सर्वश्री. विजय ऊर्फ भाई गिरकर, गोपिकिशन बाजोरिया, नागो गाणार, रविंद्र फाटक, प्रविण दरेकर, सुजितसिंह ठाकूर, गिरीश व्यास, प्रशांत परिचारक, श्रीमती स्मिता वाघ, डॉ.अपूर्व हिरे, **वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव** —

"राज्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर रहावे म्हणून शासनाने राबविलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा कार्यक्रम व त्याला मिळणारे यश, ग्रामीण भागामध्ये विनामुल्य शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा प्रगत करण्यासाठी शासन करीत असलेले प्रयत्न, त्याकरिता भरविण्यात येणारी शैक्षणिक चर्चासत्रे, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादीमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, शासनाच्या चांगल्या शैक्षणिक धोरणांचा परिणाम म्हणून इ.१० वीच्या परिक्षेचा वाढता निकाल व त्यामुळे इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी निर्माण झालेली वाढती चुरस, त्यांचाच परिणाम म्हणजे विद्यार्थी पालकांमध्ये असणारी अस्वस्थता व त्या अडचणीत भर म्हणजे प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला व जातीचा दाखला मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना तहसिलदार कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे, केंद्र शासनाच्या धोरणानुसार संबंधित दाखले विद्यार्थ्यांना शाळेत निकालासोबत देण्याची आवश्यकता, इयत्ता ११ वी व १२ वी ची फेरपरिक्षा घेवून विद्यार्थ्यांचे वाचलेले वर्ष, इयत्ता १० वी उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी प्रवेश देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाने लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असणे, परंतु त्याच वेळेस खाजगी संस्था चालक ऑफलाईन प्रवेश देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार करित असल्याची बाब निदर्शनास येणे, अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याची बाब तातडीने विचारात घेण्याची आवश्यकता, नवीन शाळा / महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता, अभियांत्रिकी, व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा रिकाम्या असणे, नवीन विद्यापीठ कायदा त्वरीत अंमलात येणे या व इतर मागण्या तातडीने सोडविण्याची आवश्यकता व याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

(दुपारी १२.०० वाजता)

- एक : प्रश्नोत्तरे.
दोन : "अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे."
तीन : म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचना — असल्यास.
चार : लक्षवेधी सूचना — (म.वि.प. नियम १०१ अन्वये) -

(१) **सर्वश्री. शरद रणपिसे**, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, हेमंत टकले, आनंद ठाकूर **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **आदिवासी विकास मंत्र्यांचे** लक्ष वेधतील:-

"आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी विकास महामंडळ यांनी शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबविणाऱ्या अटीकडे दुर्लक्ष करून पुणे येथील खाजगी संस्थेमार्फत सुमारे ५८४ पदांसाठी नियमबाह्य पध्दतीने राबविलेली भरती प्रक्रिया, यामध्ये सुमारे ३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या करण्यात आलेल्या तक्रारी, यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीही माहे एप्रिल, २०१६ च्या पहिल्या आठवड्याच्या सुमारास मा. मुख्यमंत्री यांचेकडे लेखी स्वरूपात केलेली तक्रार, त्यानुसार चौकशी करण्याची आवश्यकता असतानाही त्याकडे होत असलेले दुर्लक्ष, परिणामी नियमबाह्य कृती करणाऱ्यांना मिळत असलेले संरक्षण, अन्य ठिकाणीही वेळीच कारवाई न झाल्यास पुन्हा असे प्रकार होण्याची शक्यता, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२) **सर्वश्री. अनिल भोसले**, नरेंद्र पाटील, अॅड. जयदेव गायकवाड, सर्वश्री. संदिप बाजोरिया, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, हेमंत टकले, किरण पावसकर, जयवंतराव जाधव, संजय दत्त, अॅड. राहुल नार्वेकर, अॅड. निरंजन डावखरे, श्रीमती विद्या चव्हाण, सर्वश्री. आनंद ठाकूर, नारायण राणे, शरद रणपिसे, प्रकाश गजभिये, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील:-

"राज्यात व्यापारी आणि दलाल यांनी दाळ व इतर जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी केल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, तूरडाळ प्रतिकिलो १३६, साखर ३८ रुपये आणि तांदळाचे भाव ४५ रुपयांवर गेल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणे, भाजीपाला आणि धान्याच्या भावात सतत वाढ झाल्याने आम्ही भागवायचे कसे असा सवाल सर्वसामान्यांकडून विशेषतः महिला वर्गाकडून व्यक्त होत असणे, सामान्य जनतेच्या महिन्याच्या खर्चात आठशे रुपयाची वाढ झालेली असणे, सरकारकडून महागाई रोखण्यासंदर्भात कोणती उपाययोजना होत नसणे, चुकीची धोरणे आणि नियोजनातील अभावाचा फटका जनतेला सहन करावा लागत असणे, गेल्या दोन वर्षात डाळींचे उत्पादन कमी होत असतानाही देशातील गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणात डाळी आयात करणे आवश्यक असणे, शेंगदाण्याच्या निर्यातीवर बंधन

नसल्याने शेंगदाणा आणि शेंगदाणा तेलाच्या भावात वाढ झालेली असणे, गहू आणि तांदूळ सरकारकडे लेव्हीच्या रुपाने जमा आहे, हे जमा धान्य वेळेवर विक्रीस काढले जात नसल्याने त्याचाही परिणाम बाजारावर पडणे, हे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेत उशिरा विक्रीला पाठविले जाणे, तर कांही वेळा हे धान्य शासकीय गोदामात सडून जाणे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सोसावा लागणारा त्रास, दरवाढीची सखोल चौकशी करून परिणामकारक उपाययोजना करायची आवश्यकता असतानाही राज्य शासनाचे त्याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, याबाबत शासनाची भूमिका व शासनाची प्रतिक्रिया."

(३) **श्री. संजय दत्त, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्र्यांचे** लक्ष वेधतील:-

"राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तसेच मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोल नाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय लांबणीवर पडल्याचे माहे जून, २०१६ च्या सुमारास उजेडात येणे, या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांच्या समितीला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे पुढे येणे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरलेल्या टोलमाफीवर राज्य सरकारने २०१५ मध्ये निर्णय घेणे, राज्यातील १२ टोलनाके पूर्णतः बंद करून ५३ टोल नाक्यांवर हलकी वाहने, एसटी बसेस तसेच शाळेच्या बसेसना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात येणे, मुंबई, पुणे द्रुतगती मार्गावर आणि मुंबईतील पाच ठिकाणाच्या प्रवेशद्वारांवरदेखील अशाच पध्दतीने टोलमाफी देण्याचा मनोदय मा.मुख्यमंत्री यांनी जाहीर करणे, मात्र यामुळे कंत्राटदाराला द्यावयाची आर्थिक नुकसानभरपाई आणि आयआरबी कंपनीसोबत केलेल्या करारांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव, आनंद कुलकर्णी यांची समिती नियुक्त करणे, कुलकर्णी समितीने दोन वेळा मुदतवाढ घेत या वर्षीच्या सुरुवातीलाच आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणे, समितीने आपल्या अहवालात मुंबई प्रवेशद्वारावरील टोलबंदी व्यवहार्य नसल्याचे नमूद करणे, मुंबईतील पाच ठिकाणी टोलवसुलीचे कंत्राट आयआरबी म्हणजेच एमईपी इन्फ्रा या कंपनीला देण्यात आलेले असणे, राज्य सरकारसोबत एमईपीने केलेल्या करारानुसार कंपनीला दिनांक १९ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत टोल वसूल करता येणार असणे, कुलकर्णी समितीने टोल सवलतीच्या संदर्भात आर्थिक आणि कायदेशीर बाबी तपासून पहिल्या कराराप्रमाणे सरकारने मुदत संपण्यापूर्वी टोल बंद केल्यास कंत्राटदाराला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी लागेल असे सुचविण्यात येणे, परंतु सरकारने कुलकर्णी समितीच्या

अहवालवर असमाधान व्यक्त करत फेरआढावा घेण्याचा निर्णय घेण्यात येणे, कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुमित मलिक यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात येणे, मलिक यांचीही काही महिन्यात बदली झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंह यांच्याकडे हे काम सोपविण्यात येणे, या समितीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याने मुंबई-पुणे टोलमुक्ती व मुंबई शहराच्या प्रवेशद्वारावरील टोलमाफी लांबणीवर पडणे, त्यामुळे टोलमाफी बाबत शासन दिरंगाई करीत असल्याने जनमानसांत शासनाबाबत तीव्र असंतोष व चिडीची भावना निर्माण होणे, राज्यशासनाने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तसेच मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोल नाक्यांवर टोलमाफीबाबत तातडीने करावयाची कार्यवाही व याबाबत राज्यशासनाची प्रतिक्रिया."

(४) **श्री. गोपिकिशन बाजोरीया, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **जलसंधारण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील:-

"अकोला जिल्हयात १.पोपटखेड लघुपाटबंधारे योजना, २.कवठा शेलु (संग्राहक) ल.पा .योजना, ३. उमा बॅरेज,वाई संग्राहक प्रकल्प, ४.पुर्णा बॅरेज-२ (नेरधामणा) प्रकल्प, ५.शहापूर बृहत ल.पा.प्रकल्प, ६.कवठा बॅरेज प्रकल्प, ७.नया अंदुरा बृहत लघुपाटबंधारे प्रकल्प, आदि प्रकल्पांना सन २००८ मध्ये प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात येणे, परंतु कालांतराने निधीअभावी सदर प्रकल्पाचे काम रखडणे, याकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याकरिता प्रस्ताव सादर करुनही अदयाप शासन स्तरावर सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास होत असलेला विलंब, आधीच विलंब झाल्यामुळे प्रकल्पाच्या किंमतीत झालेली वाढ, उपरोक्त प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याचा कालावधी संपुष्टात येत असतांनाही अदयापी प्रकल्पाची कामे अर्धवट अवस्थेत असणे, काही प्रकल्पाचे ठेकेदार काम अर्धवट सोडून जाणे, सदरहू भाग हा खारपाण पट्टयाच्या क्षेत्रात येत असल्यामुळे सदर प्रकल्प तातडीने पुर्णत्वास गेल्यास हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होईल याकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधीची उपलब्धता करण्याची नितांत आवश्यकता, याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करुन जिल्हयातील सर्वच प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासन स्तरावर करावयाची कार्यवाही व याबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका."

(५) **सर्वश्री. नरेंद्र पाटील,** धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, हेमंत टकले, किरण पावसकर, जयवंतराव जाधव, अनिल भोसले, संदिप बाजोरिया, संजय दत्त, आनंद ठाकूर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री. सतिश चव्हाण, विक्रम काळे, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **पणन मंत्र्यांचे** लक्ष वेधतील:-

"राज्यातील फळे भाजीपाल्यांवरील नियमन गुजरात राज्याच्या धर्तीवर

हटवा व एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना या नियमांचे बंधन ठेऊ नका अशी मागणी राज्यातील व्यापाऱ्यांनी शासनाकडे करणे, शासनाने ही मागणी मान्य करण्यास दिलेला नकार, त्यामुळे एपीएमसीमधील व्यापारी व माथाडी कामगारांनी दिनांक ४ जुलै, २०१६ पासून लाक्षणिक बंद पाळण्याचा घेतलेला निर्णय, राज्यातील व्यापाऱ्यांचा विरोध असतानासुद्धा शासनाने भाजीपाला व फळे एपीएमसी नियमातून वगळल्यामुळे व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, भाजीपाला व फळे एपीएमसी नियमातून वगळली जाऊ नये अथवा सरसकट व्यापाऱ्यांनाही बाजार समिती नियमनातून मुक्त करण्याची व्यापाऱ्यांची मागणी मान्य करण्याबाबत शासनाने केलेली वा करावयाची उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."

पाच : म.वि.प. नियम १०१ - अ अन्वये विशेष उल्लेख - (असल्यास).

- मध्यंतर -

सहा : शासकीय विधेयके -

(क) विधानसभेने संमत केल्याप्रमाणे - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६"

(ख) विधानसभेने संमत केल्यास - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६"

सात : सर्वश्री.धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनिल तटकरे, शरद रणपिसे, हेमंत टकले, माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, संजय दत्त, श्रीमती विद्या चव्हाण, सर्वश्री अशोक ऊर्फ भाई जगताप, संदिप बाजोरिया, अॅड.जनार्दन चांदूरकर, अॅड.निरंजन डावखरे, आर्कि. अनंत गाडगीळ, श्री.किरण पावसकर, अॅड. रामहरी रुपनवर, सर्वश्री.कपिल पाटील, जयवंतराव जाधव, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.अनिल भोसले, प्रा.जोगेन्द्र कवाडे, सर्वश्री. सतिश चव्हाण, रामराव वडकुते, नरेंद्र पाटील, प्रकाश गजभिये, ख्वाजा बेग, विक्रम काळे, जगन्नाथ शिंदे, अब्दुल्लाखान दुर्गाणी, आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर, सर्वश्री अनिल तटकरे, प्रभाकर घार्गे, जयदेव गायकवाड, वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव -

"राज्यातील महिला व बालकल्याण, शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विकास, ऊर्जा, गृहनिर्माण (राज्य) अशा अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असणे, आरोप असलेल्या मंत्र्यांवर केंद्र सरकारने, न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढलेले असणे, या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन, तक्रारी करूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसणे, भोसरी येथील जमीन प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे

महसूल मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणे, सदर मंत्र्यांनी केलेल्या विविध भ्रष्टाचाराच्या व आरोपांमध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात येऊन भ्रष्टाचाराला पाठींबा देण्यात येत असणे, नव्याने झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारातही गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांचा समावेश करणे, या मंत्र्यांना रोजगार हमी योजना, कामगार, बंदरे (राज्य) अशी महत्वाची खाती सोपवण्यात येणे, या नवीन मंत्र्यांपैकी अनेकांची सी.आय.डी., सी.बी.आय. चौकशी सुरू असणे, तरीही या मंत्र्यांचा मंत्रीमंडळात समावेश केलेला असणे, भ्रष्ट आणि गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांच्या समावेशामुळे जनतेच्या मनात हे सरकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा संशय निर्माण होणे, राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातच भ्रष्ट मंत्री कारभार करीत असल्यामुळे या भ्रष्टाचाराचे लोण गावपातळीपर्यंत पोहचणे, संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्टाचाराने पोखरून जाणे, या भ्रष्ट आणि आरोप असणाऱ्या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी होत असणे, या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्याची आवश्यकता, शासनाची भूमिका व करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

आठ : अर्धा-तास चर्चा — म.वि.प. नियम १२ अन्वये (बैठकीच्या शेवटी) -

(१) श्री. अनिल भोसले, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"पुणे शहरातील पवना व मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली असणे, तसेच येथील अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव वाढला असणे, पर्यायाने नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असणे, महापालिका प्रशासनातर्फे दरवर्षी जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले जात असणे, मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम सुरू करण्यात येणे, पाऊस पडला की नदीपात्रातील जलपर्णी वाहून जात असणे, तथापि, या कामांसाठी दरवर्षी लाखो रुपये कंत्राटदाराला दिले जात असणे, जलपर्णी दरवर्षी हिवाळ्यात सदर नदीपात्रात वाढत असणे, प्रशासनाकडून सदरील जलपर्णी काढण्यासाठी निविदा मागविली जात असणे, सदर निविदा मंजूर होईपर्यंत उन्हाळा संपून पावसाळा येत असणे, जलपर्णी योग्यवेळी समूळ नष्ट करण्याची आवश्यकता असणे, याबाबत शासनाने चौकशी करून करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(२) श्री. रामनाथ मोते, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पायाभूतपेक्षा शिक्षक शिक्षकेतरांच्या पदांमध्ये वाढ झाल्याने वाढीव पदांना शासनाची मान्यता घेणे शासनाने बंधनकारक करणे, वाढीव पदांना वेळेवर मान्यता न मिळणे,

माध्यमिक विभागाची सन २००० ते २००८ पर्यंतची सुमारे १७०३ पदे आजही मंजूरीसाठी शासनाकडे प्रलंबित असणे, उच्च माध्यमिकची सन २००८-०९ ते २०१०-११ पर्यंतची ९३४ वाढीव पदे मे, २०१४ मध्ये मंजूर करणे पण त्या पदांवर काम करणाऱ्यांना मान्यता दिनांकापासून वेतन न देणे, सन २०११-१२ ते २०१४-१५ अखेरची उच्च माध्यमिकची वाढीव पदे मान्यतेसाठी प्रलंबित असणे, वेळेवर मान्यता न मिळाल्याने शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवणे, याबाबत शासनाकडून जाणीवपूर्वक विलंब होत असून अधिकारी शासनाचा निधी वाचविण्याचा प्रयत्न करीत असणे, पायाभूतपेक्षा वाढीव पदांना तातडीने मान्यता मिळण्याबाबत शासनाची प्रतिक्रिया व करावयाची उपाययोजना."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २० जुलै, २०१६.

उत्तमसिंग चव्हाण,
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.